



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक २१]

मंगळवार, एप्रिल १०, २०१८/चैत्र २०, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक ४०

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१.—मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.	पृष्ठे १-२
---	---------------

दिनांक ९ एप्रिल २०१८ रोजी मा. राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,  
प्रभारी सचिव (विधि विधान),  
महाराष्ट्र शासन,  
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१.

(मा. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

१८८८ चा **ज्याअर्थी**, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, मुंबई महानगरपालिका अधिनियमात आणखी सुधारणा करणे  
३. इष्ट आहे ; **त्याअर्थी**, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे :—

१. या अधिनियमास, मुंबई महानगरपालिका (सुधारणा) अधिनियम, २०१८, असे म्हणावे.

संक्षिप्त नाव.

१८८८ चा २. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या (यात यापुढे ज्याचा निर्देश “मुंबई महानगरपालिका अधिनियम” असा करण्यात आला आहे) कलम ३९८ मधील, पोट-कलम (२) मध्ये,—

सन १८८८ चा  
अधिनियम क्रमांक  
३ याच्या कलम  
३९८ ची सुधारणा.

१९७२ चा ५३. (क) “ तसेच महानगरपालिकेला, अनुसूची “जज” मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाची ” या मजकुरानंतर, “, जनावरांची, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल ;

(ख) “ विनिर्दिष्ट केलेल्या कृषी उत्पन्नाच्या ” या मजकुरानंतर, “, जनावरांच्या, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांच्या आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांच्या (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल. १९७२ चा ५३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४०१ ची सुधारणा. ३. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०१ मधील, पोट-कलम (१) मध्ये, “कोणतेही जनावर” या मजकुरानंतर, “, शोभिवंत किंवा विदेशी पक्षी आणि शोभिवंत किंवा विदेशी मासे (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल. १९७२ चा ५३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४०६ ची सुधारणा. ४. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४०६ मधील, खंड (फ) मध्ये, “कृषी उत्पन्नाच्या” या मजकुरानंतर, “, जनावरांच्या, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांच्या आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांच्या (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल. १९७२ चा ५३.

सन १८८८ चा अधिनियम क्रमांक ३ याच्या कलम ४६१ ची सुधारणा. ५. मुंबई महानगरपालिका अधिनियमाच्या कलम ४६१ मधील, खंड (मअ) मध्ये, “कृषी उत्पन्नाची” या मजकुरानंतर, “, जनावरांची, शोभिवंत किंवा विदेशी पक्ष्यांची आणि शोभिवंत किंवा विदेशी माशांची (वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अन्वये किंवा त्या त्यावेळी अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यान्वये प्रतिबंधित केलेली जनावरे, पक्षी आणि मासे वगळून)” हा मजकूर समाविष्ट करण्यात येईल. १९७२ चा ५३.